

परिपत्रक - औ.सं. - २५

विषय : महापारेषण कंपनीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांना ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीसाठी "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" लागू करण्याबाबत

संदर्भ : १. वित्त विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन दि. ११.०८.२०१७
२. परिपत्रक क्र. मराविपाकंम/का.औ.सं.क.क.वि/कसवैअवियो/२०२२-२३/२९१६, दि. २२ एप्रिल, २०२२
३. वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.६४/विमा प्रशासन दि. २४.०१.२०२३
४. सह विमा संचालक, यांचे पत्र क्र. प्रविनि-२०२३/पत्र क्र.६४/अवियो/बिगर अभि/४६५३, दि. १६.०२.२०२३

वित्त विभागाच्या संदर्भिय क्र. १ च्या शासन निर्णयान्वये महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या वेतनगट - १ ते ४ मधील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि. ०१.०४.२०२२ पासून प्रती कर्मचारी प्रतीवर्षी रु. ३५४/- (GST सह) इतक्या वर्गणीमध्ये रु. १० लाख समान राशीभूत अपघात विमा रक्कमेची "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" सुरु करण्यात आली असून त्याची मुदत दि. ३१.०३.२०२३ रोजी संपुष्टात आली आहे.

२. आता, वरील संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संपूर्णतः कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारीत राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्यात आला असून, कर्मचारी / अधिकाऱ्यांचा आर्थिक स्तर, वेतनात झालेली भरीव वाढ, महागाई निर्देशांक इत्यादी बाबी विचारात घेता, दि. ०१ एप्रिल २०२३ पासून राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात आली आहे.

गट	राशीभूत विमा रक्कम	वार्षिक वर्गणी	वस्तू व सेवा कर (९%)	एकूण वार्षिक वर्गणी
गट - अ	रु. २५ लाख	रु. ७५०/-	रु. १३५/-	रु. ८८५/-
गट - ब	रु. २० लाख	रु. ६००/-	रु. १०८/-	रु. ७०८/-
गट - क	रु. १५ लाख	रु. ४५०/-	रु. ८१/-	रु. ५३१/-
गट - ड	रु. १५ लाख	रु. ४५०/-	रु. ८१/-	रु. ५३१/-

सबब, उपरोक्त शासन निर्णयानुसार "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" चे दि. ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीकरीता नुतनीकरण करण्यासाठी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण यांनी संचालक (वित्त) व संचालक (मासं) यांच्याशी विचारविनिमय करून मंजूरी दिली आहे.

३. योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

अ) सदर योजना "कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" म्हणून कार्यान्वित होईल. या योजनेतर्गत राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वार्षिक वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये वेतनगटनिहाय वाढ करण्यात आली असून, सदर वार्षिक वर्गणी व राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे वेतनगटनिहाय निर्धारित करण्यात आली आहे.

वेतनगट	राशीभूत विमा रक्कम रु.	एकूण वार्षिक वर्गणी (वस्तू व सेवाकरासह रु.)	कर्मचाऱ्यांचा वाटा (वस्तू व सेवाकरासह रु.)	कंपनीचा वाटा (वस्तू व सेवाकरासह रु.)	कर्मचारी + कंपनीचा एकत्रित वाटा (वस्तू व सेवाकरासह)
१	२	३	४	५	६
I	२५ लाख	८८५/-	७००/-	१८५/-	८८५/-
II	२० लाख	७०८/-	५२३/-	१८५/-	७०८/-
III	१५ लाख	५३१/-	३४६/-	१८५/-	५३१/-
IV	१५ लाख	५३१/-	३४६/-	१८५/-	५३१/-

ब) महाराष्ट्र शासनाच्या विमा संचालक, विमा संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या अटी व शर्तीनुसार सदर योजनेचा कालावधी हा दि. ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ असा राहील.

- क) सदर योजना महापारोषण कंपनीतील दि. ०१.०४.२०२३ रोजी सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू राहिल.
- ड) कर्मचाऱ्याला सेवाकालावधीत कुठेही अपघात झाल्यास कर्मचाऱ्यास अपघात विमा योजनेतर्गत नुकसान भरपाईकरीता दावा दाखल करता येईल.
- इ) सदर योजनेमध्ये कर्मचाऱ्याला अपंगत्व/विकलांगता आल्यास राशीभूत विमा योजनेचा लाभ खालीलप्रमाणे अनुज्ञेय राहिल.

अपघातामुळे आलेला मृत्यु	: १०० टक्के
अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व	: १०० टक्के
अपघातात दोन हात, दोन पाय, दोन्ही डोळे गमावल्यास	: १०० टक्के
अपघातात एक हात, पाय अथवा एक डोळा गमावल्यास	: ५० टक्के

कायमचे अंशतः अपंगत्व आल्यास सोबत जोडलल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार विमा रक्कम अदा करण्यात येते. (शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१७/प्र.क्र.६९/विमा शासन दि.११.०८.२०१७ मधील परिशिष्ट सोबत जोडले आहे)

४. **दावा दाखल करण्याची पध्दती :-** संबंधीत कार्यालयाने कर्मचाऱ्याला प्राणांतिक/अप्राणांतिक अपघात झाल्याची प्राथमिक माहिती/सुचना (Intimation Letter) विमा संचालक, विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे ३० दिवसांच्या आत जोडपत्र-२ मध्ये संपूर्ण माहिती भरून खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करणे संबंधीत कार्यालयावर बंधनकारक आहे.

अ. कर्मचाऱ्याचा प्राणांतिक अपघात झाल्यास :-

(मृत्युचा दावा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे)

- दावा दाखल करण्यासाठी जोडपत्र-२ भरावे.(सोबत जोडले आहे)
- मृत्यु प्रमाणपत्राची मुळ प्रत
- नामनिर्देशन पत्र (जोडपत्र-४) (सोबत जोडले आहे)
- विमाधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमा दाव्याचा अर्ज (जोडपत्र-३) (सोबत जोडले आहे)
- संबंधीत पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रथम खबर अहवालाची साक्षांकीत प्रत.
- पोलीस पंचनामा/घटनास्थळ पंचनामा साक्षांकीत प्रत.
- शवविच्छेदनाचा अहवाल साक्षांकीत प्रत.
- मरणोत्तर पंचनाम्याची साक्षांकीत प्रत.
- संबंधीत कर्मचाऱ्याच्या वेतनातून अपघात विमा रक्कम कपात केल्याबाबतची वेतन चिठ्ठी साक्षांकित करण्यात आलेली प्रमाणपत्रासह.
- संबंधीत कार्यालयाने वारसाकडून दावा दाखल करण्यासाठी वरील कागदपत्रासह संपूर्ण प्रस्ताव खालील पत्त्यावर पोच देय डाक नोंदणीने अथवा स्पीड पोस्टने पाठवावा.

ब कर्मचाऱ्यास कायमस्वरूपी अंशतः अथवा कायमस्वरूपी पुर्णतः अपंगत्व (अप्राणांतिक अपघात) आल्यास :-

- दावा दाखल करण्यासाठी जोडपत्र-२ भरावे.(सोबत जोडले आहे)
- विमाधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमा दाव्याचा अर्ज (जोडपत्र-३) (सोबत जोडले आहे)
- संबंधीत पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली प्रथम खबर अहवालाची साक्षांकीत प्रत.
- पोलीस पंचनामा/घटनास्थळ पंचनामा साक्षांकीत प्रत.
- शल्यचिकीत्सकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
- शारीरिक अपंगत्व/विकलांगता दर्शविणारा फोटो.
- संबंधीत कर्मचाऱ्याच्या वेतनातून अपघात विमा रक्कम कपात केल्याबाबतची वेतन चिठ्ठी साक्षांकित करण्यात आलेली प्रमाणपत्रासह.
- संबंधीत कार्यालयाने कर्मचाऱ्यांकडून दावा दाखल करण्यासाठी वरील कागदपत्रासह संपूर्ण प्रस्ताव खालील पत्त्यावर पोच देय डाक नोंदणीने अथवा स्पीड पोस्टने पाठवावा.

५. **दावा दाखल करण्याचा संपूर्ण पत्ता :-** कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, गृह निर्माण भवन (म्हाडा), २६४, पहिला मजला, कलानगर समोर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१. कार्यालय क्रमांक - क्र. ०२२-२६५९०६९० / २६५९०७४६, विस्तारीत क्रमांक :- २०१६, फॅक्स न. ०२२-२६५९०४०३ / २६५९२४६१ ईमेल :- jtomisc.doi@mgif.maharashtra.gov.in

६. म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित संचालक मंडळाच्या ८४ व्या बैठकी मंडळ ठराव क्र. ७३२/२०१८ दि. १५.०५.२०१८ अन्वये सदर योजनेसाठी कंपनीमार्फत रु. १८५/- प्रती कर्मचारी व कर्मचाऱ्यांची वेतनगटनिहाय वार्षिक अपघात विमा रक्कम (कंपनीचा वाटा + कर्मचाऱ्यांचा वाटा) महापारोषण कंपनीमार्फत विमा संचालनालय कार्यालयाकडे एकत्रितरित्या जमा करण्यात आलेली आहे.

७. यापैकी कर्मचाऱ्यांचा माहे एप्रिल २०२३ च्या वेतनातून वेतनगटनिहाय वार्षिक विमा हप्ता (वस्तु व सेवाकरासह) एकरक्कमी कपात करण्याबाबतची कार्यवाही परिमंडल स्तरावर सहा. महाव्यवस्थापक (मासं) तसेच सांघिक कार्यालय स्तरावर महाव्यवस्थापक (मासं-आस्था.) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात.

८. वर नमूद केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल २०२३ च्या वेतनातून कपात करण्यात आलेली वेतनगटनिहाय वार्षिक विमा हप्त्याची रक्कम (Account Head-GLcode- १४०२५२) या खाते शिर्षकाखाली जमा करण्यात यावी.

९. महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांकडून या योजनेकरीता शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन दि. ११.०८.२०१७ नुसार जोडपत्र-४ मध्ये नामनिर्देशनची माहिती मागील वर्षी भरून घेतलेली नाही अशा कर्मचाऱ्यांची सदर जोडपत्र -४ मध्ये नामनिर्देशनची माहिती भरून कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत प्रथम पृष्ठावर चिटकविणे / जोडणेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानव संसाधन विभाग प्रमुखाने कार्यवाही करावी.

१०. सदर विहित कालावधीमध्ये असे दावे विमा संचालनालयाच्या कार्यालयाकडे सादर न झाल्यास संबंधीत अधिकारी / कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून विमा संचालनालयाकडून मिळू शकणारी विमा रक्कम संबंधीत जबाबदार कर्मचाऱ्यांकडून म्हणजेच परिमंडळ कार्यालयाकरीता सहा.महाव्यवस्थापक (मासं) व सांघिक कार्यालयाच्या बाबतीत - मानव संसाधन विभागातील संबंधीत प्रकरणी जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जाईल. तसेच, संबंधीत जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यालयीन शिस्तभंगाची कडक कार्यवाही देखिल केली जाईल.

११. सदर परिपत्रक महापारेषण कंपनीच्या ep.mahatransco.in या संकेतस्थळावरील HR Department → Industrial Relations Department च्या Tab मध्ये Employees Group Personal Accident Insurance Policy (२०२३-२४) या शिर्षकाखाली उपलब्ध असून त्याची मुद्रांकित प्रत प्रसारीत करण्यात येणार नाही.



(भरत पाटील)

मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी

सोबत:

परिशिष्ट - जोडपत्रे

प्रति,

सर्व कार्यकारी अभियंता तत्सम व त्यावरील दर्जाचे अधिकारी, महापारेषण.

-परिशिष्ट-

अ. राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या सदस्यास अपघाती मृत्यु अथवा कायम स्वरूपी अपंगत्व/विकलांगता आल्यास खालील तक्त्यानुसार राशीभूत विमा रक्कमेचे लाभ अनुज्ञेय असतील.

अ.क्र	अपघाताचे स्वरूप	राशीभूत विमा रक्कमेची टक्केवारी
१	अपघातामुळे आलेला मृत्यू	१००
२	अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व/विकलांगता	१००
३	अपघातात दोन हात, दोन पाय, किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व/विकलांगता आल्यास	१००
४	अपघातामध्ये एक हात, पाय अथवा डोळा गमावून अपंगत्व/विकलांगता आल्यास	५०
५	अपघातामध्ये खालीलप्रमाणे अवयव गमावून अंशतः अपंगत्व/विकलांगता आल्यास	
	पायांची सर्व बोटे	२०
	आंगठ्याचे दोन्ही पेर	५
	आंगठ्याचा एक पेर	२
	आंगठ्या व्यतिरिक्त इतर बोटाच्या प्रत्येक पेरसा	१
	दोन्ही कानाचे बहिरेपण	५०
	एका कानाचे बहिरेपण	१५
	एका हाताची चारी बोटे व आंगठा	४०
	हाताची चार बोटे	३५
	हाताच्या आंगठ्याचा एक पेर	१०
	हाताच्या आंगठ्याचे दोन्ही पेर	२५
	तर्जनीचे तिन्ही पेर	१०
	तर्जनीचे दोन पेर	८
	तर्जनीचे एक पेर	४
	मधल्या बोटाचे तिन्ही पेर	६
	मधल्या बोटाचे दोन पेर	४
	मधल्या बोटाचे एक पेर	२
	अनामिकाचे तिन्ही पेर	५
	अनामिकाचे दोन्ही पेर	४
	अनामिकाचे एक पेर	२
	करंगळीचे तिन्ही पेर	४
	करंगळीचे दोन पेर	३
	करंगळीचा एक पेर	२
	बोटे व मनगट यांना जोडणाऱ्या अस्थी (metacarpals)	
	१. पहिले व दुसरे बोट (अतिरिक्त)	३
	२. तिसरे, चौथे व पाचवे बोट (अतिरिक्त)	२

जोडपत्र - १

राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या वार्षिक वर्गणी रक्कमेचा गट निहाय तपशील

कार्यालयाचे नाव व पत्ता :

आहरण व संवितरण अधिकाऱ्याचे नाव व पदनाम :

नियंत्रक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम :

वर्गणीचा तपशील

अ.क्र.	गटनिहाय वर्गीकरण	कर्मचारी संख्या	वर्गणीचा तपशील		
			वर्गणी	वस्तू व सेवाकर	एकूण रक्कम
१	गट -अ				
२	गट -ब (राजपत्रित व अराजपत्रित)				
३	गट -क				
४	गट -ड				
	एकूण				

- सदर विवरणपत्रासोबत कर्मचाऱ्याची यादी जोडून याबाबतचा दस्तावेज कार्यालयाच्या अभिलेखी सुरक्षित ठेवण्यात यावा.

देयक क्र. व दिनांक

प्रमाणक क्र. व दिनांक

ठिकाण-

कार्यालय प्रमुख/नियंत्रक अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व सही

दिनांक-

जोडपत्र-२

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत सदस्याचा मृत्यू
/विकलांगताबाबतचा दावा उदभवल्यानंतर कार्यालय प्रमुखाने सादर करावयाचा
अर्जाचा नमूना

१. कार्यालयाचे नाव व पत्ता
दुरध्वनी, फॅक्स, email इत्यादी
२. आहरण व संवितरण अधिकाऱ्याचे नाव व पदनाम
३. योजने अंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्याचा तपशील
नाव-
पदनाम-
गट-
४. कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या वर्गणीचा तपशील
वर्गणी रु.
देयक क्र. व दिनांक
प्रमाणक क्र. व दिनांक
५. कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचा दिनांक
६. दावा दाखल करणाऱ्याचे नाव (कर्मचारी/वारस)
७. अपघाताचा तपशील
अपघात दिनांक व वेळ
अपघाताचे कारण
८. विमादाव्याचे स्वरूप
(मृत्यू/विकलांगता)
९. दाव्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली कागदपत्रे (जोडपत्र ५ प्रमाणे)
१.
२.
३.

१०. कार्यालय प्रमुखांची शिफारस
ठिकाण:-

कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम व सही

दिनांक:-

जोडपत्र ३

राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमादावा अर्ज (Claim Form)
मृत्यू/विकलांगताकरिता

१	अ. योजनेच्या सदस्याचे नाव/नामनिर्देशित व्यक्तीचे नाव	
	ब. नामनिर्देशित व्यक्तीचे नाते	
२	पत्रव्यवहाराचा पत्ता (दुरध्वनी, ईमेल)	
३	राशीभूत विमा रक्कम	रु.
४	अपघातामुळे मृत्यू/विकलांगता आलेल्या योजनेच्या सदस्याचे नाव व वय	
५	अ. अपघाताचा दिनांक व वेळ ब. अपघाताचे ठिकाण क. साक्षीदाराचे नाव व पत्ता	
६	अपघाताचा तपशील	
७	अपघातामुळे उद्भवलेल्या विकलांगतेचे स्वरूप (जसे. मृत्यू/कायमचे अपगंत्व/हात, डोळे, पाय तसेच इतर कायमचे अशंत: अपगंत्व इत्यादीचा तपशील)	
८	सदस्यावर उपचार करणाऱ्या शल्यचिकित्सकाचे नाव व पत्ता	
९	विमा संचालनालयाच्यावतीने वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती काय? असल्यास त्याचे नाव.	

घोषणापत्र

मी खालील सही करणार असे घोषित करतो की वर उल्लेखित तपशील माझ्या माहितीनुसार सत्य व बरोबर असून यामध्ये काही विपर्यास्त तपशील आढळल्यास विमादावा नाकारण्यात येईल याची मला जाणीव आहे.

ठिकाण:

दिनांक :

सदस्याचे/नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व सही.

जोडपत्र - ४

नामनिर्देशनाचा नमुना

राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेखालील लाभासाठी नामनिर्देशन

(१) मी ----- पदनाम ----- याद्वारे मला राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मला देय होण्यापूर्वी अथवा ती देय झालेली असून, देण्यात आलेली नसेल अशावेळी माझा मृत्यू झाल्यास, अशी रक्कम घेण्यास माझ्या *कुटुंबातील खाली निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला/व्यक्तींना नामनिर्दिष्ट करित आहे आणि असा निर्देश देत आहे की, उक्त रक्कम, तिच्या/त्यांच्या नावासमोर दिलेल्या पध्दतीने उक्त व्यक्तीला/व्यक्तींना देण्यात यावी.

किंवा

(२) मी ----- पदनाम ----- कुटुंब धारण करित नसल्यामुळे मला राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मला देय होण्यापूर्वी अथवा ती देय झालेली असून, देण्यात आलेली नसेल अशा वेळी माझा मृत्यू झाल्यास, अशी रक्कम घेण्यास खाली निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला/व्यक्तींना नामनिर्दिष्ट करित आहे आणि असा निर्देश देत आहे की, उक्त रक्कम, तिच्या/त्यांच्या नावासमोर दिलेल्या पध्दतीने उक्त व्यक्तीला/व्यक्तींना देण्यात यावी. यानंतर मी कुटुंब प्राप्त केल्यानंतर हे नामनिर्देशन अवैध ठरेल.

नामनिर्देशित व्यक्तीचे/ व्यक्तीची नाव/नावे व पूर्ण पत्ता	वर्गणी- दाराशी नाते	नामनिर्देशित व्यक्तीचे वय	प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला देय असलेला रकमेचा भाग	ज्या घटना घडल्यामुळे नामनिर्देशन विधिअग्राह्य ठरेल अशा आकस्मिक घटना	वर्गणीदाराच्या आधी नामनिर्देशित व्यक्ती मरण पावल्यास तिचा हक्क ज्या व्यक्तीकडे जाईल त्या व्यक्तीचे/व्यक्तीचे नावे, पत्ता आणि नाते
१	२	३	४	५	६

*महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या प्रकरण ९ मधील नियम क्र.१११ च्या पोट-नियम

५ मधील कुटुंब या व्याख्येनुसार

ठिकाण :

दिनांक :

वर्गणीदाराची सही

साक्षीदारांचे नांव व सही:-

१.

२.

[कार्यालयाच्या उपयोगासाठी]

नामनिर्देशन मिळाल्याचा दिनांक:-

दिनांक:-

कार्यालय प्रमुखाचे पदनाम व सही

जोडपत्र - ५

राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेखाली विमादाव्याविषयी सादर करावयाची कागदपत्रे

सदस्यास शारिरीक अपगंतव/विकलांगता

१. योजनेखाली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या वर्गणीचा तपशील (जोडपत्र १)
२. दावा उद्भवल्यानंतर कार्यालय प्रमुखाने सादर करावयाचा अर्ज (जोडपत्र-२)
३. विमाधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमादाव्याचा अर्ज (जोडपत्र -३)
४. संबंधित पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला प्रथम खबर अहवालाची सांक्षातिक प्रत, आवश्यक असल्यास
५. पोलिस पंचनामा घटनास्थळ पंचनामा साक्षांकित प्रत आवश्यक असल्यास
६. शल्य चिकित्सकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
७. शारिरीक अपगंतव/विकलांगता दर्शविणारा फोटो
८. संबंधित कर्मचाऱ्या वेतनातून वर्गणी कपात केल्याबाबतची वेतनचिठ्ठी/प्रमाणपत्र

सदस्याचा मृत्य झाल्यास

१. योजनेखाली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या वर्गणीचा तपशील (जोडपत्र -१)
२. दावा उद्भवल्यानंतर कार्यालय प्रमुखाने सादर करावयाचा अर्ज (जोडपत्र-२)
३. विमाधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमादाव्याचा अर्ज (जोडपत्र -३)
४. नामनिर्देशन पत्र (जोडपत्र -४)
५. मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत
६. संबंधित पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला प्रथम खबर अहवालाची सांक्षातिक प्रत, आवश्यक असल्यास
७. पोलिस पंचनामा/घटनास्थळ पंचनामा साक्षांकित प्रत
८. शवविच्छेदनाचा अहवाल साक्षांकित प्रत
९. मरणोत्तर पंचनामाची साक्षांकित प्रत
१०. संबंधित कर्मचाऱ्या वेतनातून वर्गणी कपात केल्याबाबतची वेतनचिठ्ठी/प्रमाणपत्र

जोडपत्र-६

अनुमतीपत्र

मी,श्री/श्रीमती/कुमारी -----आपल्या विभागात /कार्यालयात-----
-----या पदावर कार्यरत आहे.

राज्य शासकीय समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा /योजनेची सदस्य होण्यास मी इच्छूक आहे.

आपला/आपली

स्थळ:-

दिनांक

()

अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम